

जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब-११२५/प्र.क्र.१२५/आस्था-१४

२५, मझबान पथ, बांधकाम भवन,

फोर्ट, मंत्रालय, मुंबई - ४०० ००१

दिनांक:- २३ मे, २०२५

वाचा :-

शासन निर्णय क्र.जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४

शासन शुध्दीपत्रक:-

जिल्हा परिषदेच्या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय क्र.जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४ नुसार निश्चित केलेले आहे.

सदर शासन निर्णयातील “प्रकरण-२, जिल्हास्तरीय बदल्या” मधील अ.क्र.३ येथील तक्त्यामधील अ) प्रशासकीय बदली (१) व (२) येथील खालील मजकुर वगळण्यात येत आहे,-

बदलीचा प्रकार	टक्केवारी
अ) प्रशासकीय बदली १) गट-क संवर्गातील कर्मचारी (प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्राम सेवक/ग्राम विकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी वगळून (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी/नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात)	\$ १० % अनिवार्य
२) प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्राम सेवक, ग्राम विकास अधिकारी व आरोग्य कर्मचारी (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात)	\$ १० % अनिवार्य
\$ १) मात्र, ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी. \$ २) वरीलप्रमाणे विहित केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान १ अथवा २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.	

व त्याऐवजी खालील मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.

बदलीचा प्रकार	टक्केवारी
अ) प्रशासकीय बदली १) गट-क संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी (प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळून) (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व	\$ १० % अनिवार्य

ज्या जिल्ह्यात आदिवासी/नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात)	
<p>\$ १) मात्र, ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी.</p> <p>\$ २) वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान १ अथवा २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.</p>	

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०५२३१७३४२१५९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज्योत्स्ना अर्जुन)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ३) मा.उप मुख्यमंत्री (वित्त/नगर विकास) यांचे प्रधान सचिव
- ४) मा.मंत्री/मा.राज्यमंत्री (ग्रामविकास) महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ५) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ६) सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
- ७) मा.मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- ८) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ९) सर्व विभागीय आयुक्त,
- १०) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- ११) उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
- १२) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
- १३) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग.
- १४) निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई -३२.